



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष ५, अंक ४६]

गुरुवार, एप्रिल १८, २०१९/चैत्र २८, शके १९४१

[पृष्ठे ५, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १०४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांब्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय
मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ एप्रिल २०१९

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी.११/२०१९/प्र.क्र.१४८/फ-३.— भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम २० अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, विभागीय आयुक्त, कॉकण यांचेकडील अधिसूचना क्रमांक म.शा./कार्या-२/वने/सी.आर.२३२७/२०१५, दिनांक २ सप्टेंबर, २०१३ च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन याद्वारे मुंबई शहर जिल्ह्यातील सोबतच्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेले कांदळवन क्षेत्र या अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून राखीव वने म्हणून घोषित करित आहेत.

अनुसूची

जिल्हा : मुंबई शहर

अ. क्र.	गावाचे नाव	न.भु.क्र.	क्षेत्र (हेक्टर)	चतुःसीमा			
				उत्तर (न.भु.क्र.)	पुर्व (न.भु.क्र.)	दक्षिण (न.भु.क्र.)	पश्चिम (न.भु.क्र.)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१	कुलाबा	६/६००	४.६१००	न.भु.क्र. २/२७, ५९७	न.भु.क्र. ३/६००/६०० खाडी	न.भु.क्र. /६०० खाडी	न.भु.क्र. २०, १/२२, २२

		६५३	७.६१००	बी.बी. आर-५ खाडी	बी.बी. आर- ७ खाडी	बी.बी. आर-६ खाडी	बी.बी. आर-६ खाडी
		६५४	१.३१००	खाडी	खाडी	खाडी	खाडी
		६५५	१.७४००	न.भु.क्र. १	खाडी	बी.बी. आर-८	खाडी
		६५६	१९.२१००	न.भु.क्र. ३/४७९	खाडी	खाडी	खाडी
२	दादर- नायगांव	३५८ भाग	०.३१००	३५८ दादर- नायगांव	३५८ दादर- नायगांव	३५८ दादर- नायगांव	१८/३५८ दादर- नायगांव
		२/३५८ भाग	०.०४००	६ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन	२/सी ३५८ (दादर- नायगांव)	२/बी ३५८
		१०३२	१८.७४००	३५८ दादर- नायगांव	२५५ सॉल्ट पॅन	खाडी	३५८ दादर- नायगांव
३	परेल- शिवडी	३५९/१ ४५	०.०६००	खाडी	खाडी	खाडी	३५८/१४५ परेल- शिवडी
		८६५	१४.८२	१०३२ दादर नायगांव	खाडी	खाडी	१४५ व इतर परेल शिवडी
४	सॉल्ट पॅन	६	३९.२८००	२५४ सॉल्ट पॅन १४५ सॉल्ट पॅन	३५८ दादर- नायगांव/ १०३२ दादर- नायगांव	२५५ सॉल्ट पॅन	३५८ दादर- नायगांव
		८३	११.४६००	६ सॉल्ट पॅन	८३ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन	८३ सॉल्ट पॅन
		११७	४.६१००	६ सॉल्ट पॅन	१४४ सॉल्ट पॅन	११७ सॉल्ट पॅन	११७ सॉल्ट पॅन
		१४४	४.३७००	६ सॉल्ट पॅन	खाडी	२५४ सॉल्ट पॅन	११७ सॉल्ट पॅन
		२/१४४	१.३०००	२५४ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन	२५४ सॉल्ट पॅन
		१४५	९.५९००	१४५ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन

		१/१४५	०.०६००	६ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन
		२/१४५	०.०२००	६ सॉल्ट पॅन	२४ सॉल्ट पॅन	२/१४५ सॉल्ट पॅन	२/१४५ सॉल्ट पॅन
		२१०	८.३१००	६ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन
		२५४	०.०६	६ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन	६ सॉल्ट पॅन	२१० सॉल्ट पॅन
		२५५	१०१.३६००	६ सॉल्ट पॅन	खाडी	खाडी	६ सॉल्ट पॅन
५	माहिम	१५०२	०.१२००	१५०६	२/१५०५	माहिम खाडी	मराठी शाळा
		१५०५	१.१०००	माहिम खाडी	२/१५०२	१५०६	मराठी शाळा
६	धारावी	७०४	०.८९००	खाडी	खाडी	१५०६	खाडी
		५०१	१३.२३००	वी.बी.पारिक खाडी, मुंबई सब डिस्ट्रिक्ट	माहिम सायन धारावी मुंबई सब डिस्ट्रिक्ट	१/५०१	वेस्टर्न रेल्वे
		५/२	५.६०००	खाडी	खाडी	खाडी	खाडी
		३३०	०.०९००	खाडी	३४०	धारावी रोड	खाडी
		७०५	०.६८००	खाडी	खाडी	खाडी	खाडी
७	माहिम धारावी	१५०५/३४७	६.०७००	खाडी	खाडी	१४६२	१५०२
		एकूण	२७६.६५				

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वीरेन्द्र तिवारी,
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 18th April 2019

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD.11/2019/C.R.148/F-3.—In exercise of the powers conferred by section 20 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased with reference to Divisional Commissioner, Konkan Notification No.RB/Desk-2/Forest/CR-2327/2013, dated 2nd September, 2013 to declare the land in the **Mumbai City District**, specified in the Schedule hereto annexed, to be **Reserved Forest** from date of publication of this notification in the *Official Gazette*.

Schedule
District : Mumbai City

Sr. No.	Name of Village	Survey No.	Area in (Hect.)	Boundaries			
				North (S.No.)	East (S.No.)	South (S.No.)	West (S.No.)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
1	Colaba	6/600	4.6100	C.S. No. 2/27, 597	C.S. No. 3/600/600 Creek	C.S. No. /600 Creek	C.S. No. 20, 1/22, 22
		653	7.6100	B.B.R.-5 Creek	B.B.R.-7 Creek	B.B.R.-6 Creek	B.B.R.-6 Creek
		654	1.3100	Creek	Creek	Creek	Creek
		655	1.7400	C.S. No. 1	Creek	B.B.R.-8	Creek
		656	19.2100	C.S. No. 3/479	Creek	Creek	Creek
2	Dadar Naigaon	358 Part	0.3100	358 Dadar Naigaon	358 Dadar Naigaon	358 Dadar Naigaon	18/358 Dadar Naigaon
		2/358 Part	0.0400	6 Salt Pan	6 Salt Pan	2/C 358 (Dadar Naigaon)	2/B 358
		1032	18.7400	358 Dadar Naigaon	255 Salt Pan	Creek	358 Dadar Naigaon
3	Parel Sewari	359/145	0.0600	Creek	Creek	Creek	358/145 Parel Sewari
		865	14.82	1032 Dadar Naigaon	Creek	Creek	145 & Other Parel Sewari
4	Salt Pan	6	39.2800	254 Salt Pan 145 Salt Pan	358 Dadar Naigaon / 1032 Dadar Naigaon	255 Salt Pan	358 Dadar Naigaon
		83	11.4600	6 Salt Pan	83 Salt Pan	6 Salt Pan	83 Salt Pan
		117	4.6100	6 Salt Pan	144 Salt Pan	117 Salt Pan	117 Salt Pan
		144	4.3700	6 Salt Pan	Creek	254 Salt Pan	117 Salt Pan

		2/144	1.3000	254 Salt Pan	6 Salt Pan	6 Salt Pan	254 Salt Pan
		145	9.5900	145 Salt Pan	6 Salt Pan	6 Salt Pan	6 Salt Pan
		1/145	0.0600	6 Salt Pan	6 Salt Pan	6 Salt Pan	6 Salt Pan
		2/145	0.0200	6 Salt Pan	24 Salt Pan	2/145 Salt Pan	2/145 Salt Pan
		210	8.3100	6 Salt Pan	6 Salt Pan	6 Salt Pan	6 Salt Pan
		254	0.06	6 Salt Pan	6 Salt Pan	6 Salt Pan	210 Salt Pan
		255	101.3600	6 Salt Pan	Creek	Creek	6 Salt Pan
5	Mahim	1502	0.1200	1506	2/1505	Mahim Creek	Marathi School
		1505	1.1000	Mahim Creek	2/1502	1506	Marathi School
6	Dharavi	704	0.8900	Creek	Creek	1506	Creek
		501	13.2300	V.B. Parikha Creek, BSD	Mahim Sion Dharavi BSD	1/501	वेस्टर्न रेल्वे
		5/2	5.6000	Creek	Creek	Creek	Creek
		330	0.0900	Creek	340	Dharavi Road	Creek
		705	0.6800	Creek	Creek	Creek	Creek
7	Mahim Dharavi	1505/347	6.0700	Creek	Creek	1462	1502
		Total	276.65				

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI,

Additional Principal Chief Conservator of Forests
(Mantralaya).